

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २२

सभावृत्तांत

दिनांक - २३/०२/२०१८

वेळ - दुपारी ०२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २३/०२/२०१८ रोजी दुपारी ०२.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|------------------------------------|---|----------|
| १. मा.सोनवणे शारदा हिरेन | - | सभापती |
| २. मा.अश्विनी संतोष जाधव | - | उपसभापती |
| ३. मा. स्वीनल म्हेत्रे | | |
| ४. मा.भोईर सुरेश शिवाजी | | |
| ५. मा. काटे स्वाती (माई) चंद्रकांत | | |
| ६. मा.यादव मीनल विशाल | | |

याशिवाय मा.शेख एम.बी.- उपनगरसचिव हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्य यांचे मान्यतेने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले-

विषय क्र.५) प्रभाग क्र.३७ महात्मा फुलेनगर मधील मोकळी जागा क्र. ५० मध्ये बहुउद्देशीय हॉल बांधणे व उद्यानांची स्थापत्य विषय कामे करणेबाबत - मा.सुरेश भोईर, मा.स्वीनल म्हेत्रे यांचा प्रस्ताव...

दिनांक ०६/०२/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक - २१) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले..

ठराव क्रमांक - ८१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २३/०२/२०१८

सुचक - मा. सुरेश भोईर

अनुमोदक - मा.स्वाती काटे

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.स्वाती काटे यांचा प्रस्ताव -

विषय - नवी सांगवी वॉर्ड क्र.५८ येथील स्वच्छता गृहाचे नुतनीकरण करणेबाबत...

विषय क्रमांक ०१ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ८२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २३/०२/२०१८

सुचक - मा. अश्विनी जाधव

अनुमोदक - मा.मीनल यादव

संदर्भ - मा.अश्विनी जाधव, मा.मीनल यादव यांचा प्रस्ताव -

वॉर्ड क्रमांक ५७ कवडेनगर येथील नाल्यामधील जलनिःसारण लाईनची सुधारणा विषयक कामे करणेचे कामातून मा.नगरसदस्य यांचे मागणीनुसार नविन वॉर्ड क्र.३१ मध्ये जलनिःसारण विषयक कामे ठिकठिकाणी करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ८३

विषय क्रमांक - ०३

दिनांक - २३/०२/२०१८

सुचक - मा. अश्विनी जाधव

अनुमोदक - मा.मीनल यादव

संदर्भ - मा.अश्विनी जाधव, मा. मीनल यादव यांचा प्रस्ताव -

सांगवी वॉर्ड क्रमांक ६० मधील प्रियदर्शनीनगर एस.टी.कॉलनी मध्ये ड्रेनेज चेंबर आर.सी.सी. करणेचे कामातून मा.नगरसदस्य यांचे मागणीनुसार नविन वॉर्ड क्र.३२ मध्ये जलनिःसारण विषयक कामे ठिकठिकाणी करणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ८४

विषय क्रमांक - ०४

दिनांक - २३/०२/२०१८

विभाग - अ प्रभाग (स्थापत्य)

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे जावक क्र.स्था/न/कावि/१४८/२०१८ दि.२/२/१८

विषय - प्रभाग क्र.२५ भागातील मुख्य रस्ते ल अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे. स्थळबदल करून नविन प्रभाग क्र. १४ कार्यक्षेत्रातील स.न.६४ काळभोरनगर येथील काळभोर इंडस्ट्रीयल इस्टेट अंतर्गत डांबरीकरण करणेबाबत....

विषय क्रमांक ०४ चा विचार पुढील सभेच्यावेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले -

ठराव क्रमांक - ८५

विषय क्रमांक - ०५

दिनांक - २३/०२/२०१८

सुचक - मा.सुरेश भोईर

अनुमोदक - मा.स्वीनल म्हेत्रे

संदर्भ - मा.सुरेश भोईर, मा.स्वीनल म्हेत्रे यांचा प्रस्ताव -

जुना प्रभाग क्र.३७ महात्मा फुलेनगर येथील मोकळी जागा क्र.५० येथे बांधणेत येणा-या या बहुउद्देशीय हॉलला बांधकाम परवानगी घेणेसाठी नकाशे तयार करून एम.आय.डी.सी. चिंचवड यांचे कार्यालयाकडे सादर करणेत आले होते. परंतु सदर लीज डीडचे कागदपत्र नसल्यामुळे बांधकाम परवानगी प्राप्त होत नाही त्यामुळे सदर जागेवर हॉलचे बांधकाम करता येत नाही. आता सदर कामामधून नवीन प्रभाग क्र.२० मधील उद्यानांची स्थापत्य विषयक आवश्यक कामे करण्याची मागणी मा. नगरसदस्यांनी केलेली आहे. तरी नविन प्रभाग क्र.२० मधील उद्यानांची स्थापत्य विषयक कामे विषयांकीत कामामधून करण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(सोनवणे शारदा हिरेन)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/०४/कावि/८१/२०१८

दिनांक : २७/०२/२०१८



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे
पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.